

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील समस्या /
तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय
समिती (क्र.२) च्या अध्यक्षान्च्या नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग,
शासन निर्णय क्रमांक :-याचिका-२००७/प्र.क्र.३६१/झोपसू-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२
दिनांक :- ७ मार्च, २०१५.

संदर्भ :-

- १) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, क्र.याचिका-२००७/प्र.क्र.३६१/झोपसू-१,
दिनांक ११.११.२००७.
- २) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, क्र.याचिका-२००७/प्र.क्र.३६१/झोपसू-१,
दिनांक १२.३.२००९.
- ३) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, क्र.याचिका-२००७/प्र.क्र.३६१/झोपसू-१,
दिनांक २८.७.२००९.
- ४) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, क्र.याचिका-२००७/प्र.क्र.३६१/झोपसू-१,
दिनांक ५.८.२०११.
- ५) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग, क्र.याचिका-२००७/प्र.क्र.३६१/झोपसू-१,
दिनांक ९.८.२०१२.

प्रस्तावना :-

संदर्भिय शासन निर्णय दिनांक ९.८.२०१२ अन्वये श्री. श्रीकांत सिंह, प्रधान सचिव, नगर
विकास विभाग यांची उच्चस्तरीय समिती क्र. २ च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान

श्री. श्रीकांत सिंह, प्रधान सचिव यांची प्रधान सचिव, नियोजन विभाग या पदावर नियुक्ती झालेली
आहे. सदर बदली विचारात घेऊन उक्त दिनांक ९.८.२०१२ चा शासन निर्णय अधिक्रमीत करुन
त्यांच्या बदलीनंतरचे पदनाम निर्देशित करुन सुधारित आदेश निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाचा
विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील समस्या / तक्रारीचे निराकरण करण्यासाठी गठीत करण्यात
आलेल्या उच्चस्तरीय समिती क्र. २ च्या अध्यक्षतेपदी श्री. श्रीकांत सिंह, प्रधान सचिव, नियोजन
विभाग यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

उच्चस्तरीय समिती क्र. २ ची कार्यकक्षा व तसेच अधिकार संदर्भ क्र. २ मध्ये नमूद केल्याप्रमाणेच राहतील.

सदर शान निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संकेतांक क्र. २०१५०३०९११००५०६९०९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रा. ग. साळवी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
- ३) मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव.
- ४) मा. राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे खाजगी सचिव.
- ५) मा. राज्यमंत्री (नगरविकास) यांचे खाजगी सचिव.
- ६) मा. विरोधी पक्ष नेता / सभापती / अध्यक्ष, विधानमंडळ सचिवालय.
- ७) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ८) मा. महाअधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई.
- ९) श्री. श्रीकांत सिंह, प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई.
- ११) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, मुंबई.
- १२) उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई.
- १३) अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई.
- १४) सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई.
- १५) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वांद्रे, मुंबई.
- १६) उपमुख्य अभियंता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, मुंबई.
- १७) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, मुंबई.
- १८) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर, वांद्रे, मुंबई.
- १९) अपर जिल्हाधिकारी (अति./निष्का.), पश्चिम उपनगरे, नवीन प्रशासकीय भवन, वांद्रे, मुंबई.
- २०) अपर जिल्हाधिकारी (अति./निष्का.), पूर्व उपनगरे, चर्चगेटसमोर, मुंबई.
- २१) निवडनस्ती (झोपसु-१), गृहनिर्माण विभाग.